

घटक क्र. ४:- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्याद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान मिळणेस मंजूरी मिळविणे

(नमुना प्रतिज्ञापत्र)

प्रतिज्ञापत्र/हमीपत्र

विशेष कार्यकारी दंडाधिकारी सोलापूर

१. प्रतिज्ञापत्र लिहून देणार : _____
वय : _____
धंदा/ व्ययसाय/ मजुरी : _____
रा.ता. / जिल्हा : _____
२. प्रतिज्ञापत्र लिहून घेणार : सो.म.पा. तर्फे श्री. श्रीकांत मायकलवार नोडल ऑफिसर पी.एम.ए.वाय. तथा उपायुक्त,
वय : ५२
धंदा/ व्ययसाय/ मजुरी : नोकरी
३. रा.ता. / जिल्हा : इंद्रभवन, सोलापूर

“सर्वांसाठी घरे” संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र. अंतर्गत लाभ मिळणेकरिता प्रतिज्ञापत्र लिहून देतो/देते की,

१. मी अथवा माझ्या कुटुंबाच्या नावाने इतर कोणत्याही पर्यायाने किंवा इतर घटकांतर्गत अर्ज केलेला नाही व इतर कोणत्याही शासकीय व निमशासकीय आवास योजनेतून अर्ज केलेला नाही व लाभही घेतलेला नाही. तसेच मी दिवाळखोर (Insolvent/Bankrupt) व्यक्ती नाही.

२. मी मागास / इतर प्रवर्गातील आहे. (योग्य ते ठेवावे).
३. मी स्वः प्रमाणित करतो/करते की, माझ्या कुटुंबामध्ये एकूण _____ सदस्य आहेत. मी व माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये (अंकात) _____ रुपये (अक्षरी) _____ इतके आहे.
४. माझ्याकडे स्वतःच्या मालकीचे.....चौ. फुट क्षेत्रफळाची बांधण्या योग्य एन.ए. (NA) भूखंड/प्लॉट आहे आणि या प्लॉटवर मी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाकरीता (EWS) ३०० चौ. फुट चटई क्षेत्रापर्यंतचे / अल्प उत्पन्न गटाकरीता (LIG) ६०० चौ. फुट चटई क्षेत्रापर्यंतचे स्वतः घर बांधणार आहे मला पूर्ण माहिती व जाणीव आहे.
५. भारताच्या कोणत्याही भागात माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे पक्के घर नव्हते व नाही. भारताच्या कोणत्याही क्षेत्रात माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचे नावे पक्के घर/सदनिका आहे असे उघडकीस आल्यास शासनाची फसवणूक केल्याबद्दल माझ्या विरुद्ध भा.द.वि. कलम १९९/२००,४२० अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल व योजने मध्ये बांधकाम करण्यात आलेले शासनाचे पक्के घर/ सदनिका शासनाकडून ताब्यात घेतले जाईल याची मला पूर्णपणे जाणीव आहे व हे मला मान्य आहे.
६. या योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळाल्यानंतर मी घर कोणत्याही व्यक्तीला कमीत कमी १५ वर्षे विकणार नाही व भाड्याने सुद्धा देणार नाही. जर अशा प्रकारे घडल्यास शासनाकडून मी या हमीपत्राचा भंग केल्यासारखे होणार आहे व माझ्यावर केलेली कारवाई मला मान्य राहिल.
७. घरकुल बांधकाम करिता प्राप्त झालेले शासकीय अनुदान व बाकीची रक्कम स्वतः उभा करून मी घरकुलाचे बांधकाम करेन. सदर अनुदान इतर कोणत्याही कामावर खर्च करणार नाही. तसे आढळल्यास मी शासकीय नियमानुसार फौजदारी गुन्हास स्वतः मी जबाबदार राहिल.
८. मी सादर केलेली माहिती खोटी आढळल्यास, मी घरकुल योजनेचा लाभ मिळण्याकरिता अपात्र ठरविण्यात येईल याची मला जाणीव आहे व हे मला मान्य आहे.
९. माझ्या स्वतःचे भूखंडावर घर मंजूर झाले तर मला अनुदान प्राप्त झाल्यानंतर मी संपूर्ण घरकुलाचे बांधकाम टप्पाटप्प्याने पूर्ण करून घेईन व तसे न केल्यास संपूर्ण अनुदान परत करेन.
१०. संपूर्ण कामाचे आर.सी.सी. संकल्पना जसे, सिमेंट, रेंती, खडी, स्टील, बिल्डिंग कोड चे नियामवली नुसार मान्यता प्राप्त खाजगी अभियंताच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या बांधकाम परवानगीप्रमाणे नकाशातील क्षेत्रफळाप्रमाणे बांधकाम पूर्ण करेन. तसेच सदर घरकुलाच्या कब्जेनंतर पुढील देखभाल व दुरुस्ती मी माझ्या स्वःखर्चाने करून घेईन.
११. सदरहू घराचे बांधकाम करित असताना सांडपाण्याची व पावसाच्या पाण्याची व्यवस्था मी स्वतः करून घेईन.
१२. आर्थिक दृष्ट्या दुर्बल (EWS) घटकाच्या व अल्प उत्पन्न (LIG) गटाच्या योजनेअंतर्गत घर पूर्ण झाल्यावर योजनेचा नावासहित नामफलक घरकुल/घराच्या दर्शनीय भागात कायमस्वरूपी करारक्षम वर्षापर्यंत स्वःखर्चाने मी स्वतः लावून घेईन.
१३. मला सदर घरकुल आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थी म्हणून रु. ३.०० लक्ष पर्यंत आर्थिक मर्यादा असलेल्या उत्पन्नाचा दाखला/अल्प उत्पन्न गटातील (LIG) लाभार्थी म्हणून रु. ३.०० लक्ष ते रु ६.०० लक्ष पर्यंत आर्थिक मर्यादा असलेल्या उत्पन्नाचा दाखला मी स्वतः प्रमाणित/प्रतिज्ञापत्र केलेला आहे. सदर उत्पन्नाचा दाखला खोटा आढळल्यास संपूर्ण अनुदान परत करेन व माझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होईल याची मला जाणीव आहे.

दिनांक:-

ठिकाण:- सोलापूर

नाव व सही:-

प्रतीज्ञार्थी

सत्यापन

मी वर नमूद केलेली संपूर्ण माहिती माझ्या माहिती व समजुतीप्रमाणे खरी व बरोबर असून तरी त्याच्या सत्यतेकरीता मी सदर प्रतिज्ञापत्र करित आहे. ती खोटी आढळल्यास त्यास मी भा.द.वि. कलम १९९/२०० अन्वये शिक्षेस पात्र राहिल. (या प्रतिज्ञापत्राचा मजकूर मला माझ्या मातृभाषेत वाचून दाखविला तो खरा व बरोबर आहे.)

सही:-

ओळख:- १) पत्नी :

२) मुलगा/मुलगी :

साक्षीदार:- १) नाव व स्वाक्षरी :

२) नाव व स्वाक्षरी :

प्रतीज्ञार्थी